

शासन सेवा प्रवेशाची कमाल वयोमर्यादा वाढविणेबाबत.

महाराष्ट्र शासन,
सामान्य प्रशासन विभाग,
शासन निर्णय क्रमांक : एसआरव्ही-१०९२/प्र.१४/९२/१२,
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
दिनांक : २८ ऑक्टोबर, १९९२.

पहा :- शासन अधिसूचना क्र.एसआरव्ही-१०८०/१५ एम/१२, दि.२८ जानेवारी, १९८६.

शासन निर्णय :-

शासन सेवेमध्ये वर्ग १ ते ४ ह्या पदांवरील नियुक्तीसाठी कमाल वयोमर्यादा वाढीचा प्रस्ताव काही काळ शासनाच्या विचाराधीन होता.

शासन आता असा निदेश देत आहे की, ह्यापुढे शासन सेवेत वर्ग १ ते ४ पदांवरील नियुक्तीसाठी शासन अधिसूचना क्र.एसआरव्ही-१०८०/१५ एम/१२, दि.२८ जानेवारी, १९८६ अन्वये विहित करण्यात आलेली कमाल वयोमर्यादा २८ वर्षे होती, ती वाढवून ३० वर्षे करण्यात यावी. सदर ३० वर्षांची कमाल वयोमर्यादा महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि निवड मंडळे यांच्यामार्फत घेण्यात येणा-या निरनिराळ्या पदांसाठीच्या स्पर्धा परीक्षांसाठीही लागू असेल. मागासवर्गीय उमदेवारासाठी शासन सेवेत प्रवेशासाठी कमाल वयोमर्यादा ३५ वर्षे अशी समजण्यात यावी.

मंत्रालयाच्या विविध विभागांना आपापल्या कक्षेतील पदांच्या संदर्भात संबंधित सेवाप्रवेश नियमात वरील बदल अंतर्भूत करण्याची कार्यवाही करावी आणि अशाप्रकारे कार्यवाही पूर्ण होईपर्यंतच्या कालावधीतील नेमणुका देखील या वाढीव वयोमर्यादेनुसार कराव्यात.

हे आदेश, ज्या सेवा प्रवेश नियमानुसार शासन सेवा प्रवेशाची कमाल वयोमर्यादा ३० किंवा त्यापेक्षा अधिक आहे, त्याच्या बाबतीत लागू नाहीत. त्यामुळे त्यात विहित करण्यात आलेल्या कमाल वयोमर्यादेत कोणताही बदल करण्याची आवश्यकता नाही.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

य.मा.जोशी
उप सचिव, महाराष्ट्र शासन.

QR- 20040413171548001-0100